

To BSE Limited Listing Department P.J. Towers, Dalal Street, Fort Mumbai 400051

Subject: Intimation under Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015

Dear Sir /Madam,

Pursuant to Regulation 47 read with Regulation 30 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed newspaper cutting of Public Notice published in the Newspapers viz. Business Standard (in English) and Pratahkal (in Marathi), which includes the following information:

Notice of AGM

Intimation of 32nd Annual General Meeting (AGM) of our Company scheduled to be held on Wednesday, 24th September 2025 at 11:00 a.m. IST through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM").

Intimation of Cut-off Date (Wednesday, September 17, 2025) and Book Closure Date (Thursday, September 18, 2025 to Wednesday, September 24, 2025) (both days inclusive).

Particulars of remote E-voting facility offered to its members (remote e-voting period commences at 09:00 a.m. on Saturday, 20th September 2025 and ends on 5:00 p.m. on Tuesday, 23rd September 2025)

Kindly take the same on record and acknowledge the receipt.

Thanking you

For Ladderup Finance Limited

SUNIL

Digitally signed by SUNIL BADRIPRASAD GOV
Div. calls, a-PERSONAL, Bitle-BSOA,
BADDRIPRASA
DRIPRASA

2.5.4.20-97 t-both) 2948-86-489-6016-83-803-8
5-76-668-667-6648-660-5601-16-70,
potal/Code-400503, st-Maharashtra,
pota

Sunil Goyal

Chairman and Managing Director

Date: 26th August 2025

Place: Mumbai

End: As Above

Ladderup Finance Limited

Redg. & Corp. Office: 102-A, 1st Floor, Hallmark Business Plaza, Sant Dyaneshwar Marg, Near Gurunanak Hospital Bandra (East), Mumbai – 400 051 Tel.: 91-22-42 46 6363, Fax: 91-22-42 46 6364, E-Mail: info@ladderup.com Website: www.ladderup.com CIN:L67120MH1993PLC074278

IN THE COURT OF THE III RD ADDL. SENIOR CIVIL JUDGE AT BENGALURU RURAL

G & W.C. NO: 39/2022 : Ashwini Surath D/o Late MR, Ankus Mane Aged about 40 years E 1627 Divyashre Republic of Whitefild EPIP, Near Vydehi School ...PETITIONER Bangaluru -560066 V/s Rajgopal Surath S/o Rajinikanth Surati Aged about 45 years 15/10 Shivapuri Society hembur Naka, Chembur Mumbai -400071 ...RESPONDENT

SUMMONS TO RESPONDENT out 45 years 15/10 Shivapuri Society embur Naka, Chembur Mumbai -400071

Whereas, the above named Petitioners has filed the above Petition against You for the Relief of suit Guardians And Wards Act and for such other Relief. The above case is posted on 18-10-2025, For Your Appearance. Hence You are hereby directed to appear before this Hon'ble Court on the said date at 11.00 a.m., either in person or through Counsel duly instructed. Failing which, the above case will be hear rmined in your absence placing You

as Ex-parte. Giving under my hand and seal of this Court of this 23rd day of August 2025.

By Order of the Cour Sd/- Chief Ministerial Office Senior Civil Judge Cour Bangalore Rural Disdtrict, Bangalore

Advocate for PETITIONER ANGADI LAW ASSOCIATES Advocates & Consultant Shambhavi No: 1190, 14th Main. th Cross, Judicial Layout, GKVK Post Yalahanka, Bangalore -560065

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that, (1) MR. VINODRAI POPATLAL PATEL ALIAS MR. VINODRAI POPATLAL TEJANI and (2) MRS. NAYNABEN JAYANTILAL PATEL, who are the owners and holding occupancy right of Flat No. C-3 on 3rd Floor, in the building known as "MATRU ASHISH PREMISES CO.OP.SOC.LTD.' on portion of land bearing C.S No.454 of Malabar & Cambala Hill Division, Mumbai City, which is situated laxmibai Jagmohandas Road, Neapeansea Road. Mumbai 400036 having Property Tax Account No. DX2602600010000 and holding Share Certificate No.123 bearing distinctive Share Nos. 611 to 615 admeasuring 686 sq. ft. Built up area.

The said (1) MR. GHANSHYAMBHAI POPATLAL PATEL ALIAS MR. GHANSHYAMBHAI POPATBHAI TEJANI ALIAS GHANSHYAM POPATBHAI TEJANI & (2) MR. VINODRAI POPATLAL PATELALIÀS MR. VINODRAI POPATLAL TEJANI and (3) MRS. NAYNABEN JAYANTILAL PATEL were the owners of aforesaid flat.

The said MR. GHANSHYAMBHAI POPATBHAI TEJANI ALIAS GHANSHYAM POPATBHAI TEJANI has gifted his 33.33% (One Third) share to MR. VINODRAI POPATLAL PATELALIAS MR. VINODRAI POPATLAL TEJANI vide Gift Deed dated 13/08/2025, which is registered under Serial No.MBE-16961 2025, with Joint Sub Registrar Assurance Mumbai - 4, Mumbai City. In the premises (1) MR. VINODRAI POPATLAL PATEL ALIAS MR. VINODRAI POPATLAL TEJANIbecame owner of 66.67% share and (2) MRS. NAYNABEN JAYANTILAL PATEL became owner of 33.33% share. The said (1) MR. VINODRAI POPATLAL

PATELALIAS MR. VINODRAI POPATLAL TEJANI and (2) MRS. NAYNABEN JAYANTILAL PATEL, have lost Original Agreement for the year 1978 executed between PRAGNABEN D. DAVE (Original Owner) and NEPEAN ESTATES PRIVATE LTD. (Builder/Developer).

Any person or persons having and/or claiming to have any right, title or interest in the said Unit and possession thereof in any manner whatsoever shall intimate the undersigned in writing to the Advocate Darshan H. Bhatt, having address at 301, Jeevan Mandir CHSL. Shimpoli Road Opp. Gokahle School, Borivali (West), Mumbai - 400092 by Registered A.D., within 14 (Seven) days of the publication of this public notice together with the supporting documents, failing which, it will be presumed that no person/persons has/have any such claim or the claims, if any, same have been waived and my client will proceed for completion of the sales transaction of the said property.

SCHEDULE OF THE PROPERTY MENTIONED ABOVE:

All that Flat No. C-3 on 3rd Floor, in the building known as "MATRU ASHISH PREMISES CO.OP.SOC.LTD.", on portion of land bearing C.S No.454 of Malabar & Cambala Hill Division, Mumbai City, which is situated laxmibai Jagmohandas Road, Neapeansea Road, Mumbai 400036 having Property Tax Account No. DX2602600010000 and holding Share Certificate No.123 bearing distinctive Share Nos. 611 to 615 admeasuring 686 sq. ft. Built up area.. Dated: 26/08/2025

> Sd/-MR. DARSHAN H. BHATT ADVOCATE HIGH COURT

NMDC LIMITED

Online Auction & Services Provided by Matex Technologies Pvt Ltd Hyderabad. Mob No. 9849777236 Sale of Various Scrap items

on AS-IS-WHERE-IS-BASIS Only Online auction 09.09.2025

Inspection: 28.8.2025 to 07.9.2025 Pre-Bid EMD Closing: 08.9.2025

Visit: www.matexnet.com Note: Changes if any shall be uploaded as Corrigendum only through our website

PUBLIC NOTICE

Take Notice that, one Mihir Virendra Gosalia alongwith his grandmother Late Dhirajben Amrutlal Gosalia, were jointly entitled to Flat No. C-4, situated on the Ground Floor of Sagar Vaibhav CHSL, Laxman Mhatre Road, Dahisar west, Mumbai- 400068 ("Old Flat") and nembership of the said Sagar Vaibhav Co-operative Housing Society Limited ("Society") as evidenced vide Share Certificate No. 82 bearing distinctive numbers from 406 to 410 shares, issued in their favour ("Shares"), each having 50% undivided share, right title and interest in the said Flat and the Shares Mihir Virendra Gosalia has furnished to the Society a Deed of Release dated 5° May, 2025 which is registered with the Office of Joint Sub Registrar of Assurances at Mumbai, under Serial No MBE 18-9019 of 2025, whereunder 1 Nalini Virendra Gosalia 2. Hiral Bhavesh Shah 3) Kajal Virendra Gosalia, by virtue of being the only surviving legal heirs of Late Dhiraiben Amrutlal Gosalia have voluntarily released and conveyed their respective undivided share, right, title and interest in the Old Flat and Shares of the Society, in favour, Mihir Virendra Gosalia, making him solely entitled to the Old Flat and Shares of the

The Old Building in which the said Old Flat was situated has since been demolished and redeveloped and a New Flat is constructed in lieu of the said Old Flat C-4 in the redeveloped building ("New Flat"). However, the Permanen Alternate Accommodation Agreement in respect of the New Flat is still pending execution and registration.

In view of the aforesaid, Mihir Virendra Gosalia has applied to the Society and has requested for execution and registration of the said Permanen Alternate Accommodation Agreement in respect of the New Flat solely in his

The Society hereby invites claims

representation or objections from any heir or heirs or other claimants/ objector or objectors, to the execution and registration of the permanent alternative accommodation in respect of the said New Flat and issuance of membership rights in the said Shares of the Society solely in favour of Mihir Virendra Gosali OR having any interest of the Late Dhiraiben Amrutlal Gosalia in the capital property of the Society OR by way of any sale, mortgage, lease, charge exchange, gift, lease, sub-lease, lien preemption, assignment, heirship tenancy, memorandum of understanding, inheritance or otherwise whatsoever, should notify the same in writing to the Society with supporting documents, substantiating such objections/ claims/interest/details, if any within a period of 14 (fourteen) days from the publication of this notice. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to execute and register the permanent alternative accommodation in respect of the said New Flat and issue sole membership rights of the Society in favour of Mihir Virendra Gosalia in such manner as in provided under the byelaws of the society . A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society/with the secretary of the society between 9 Am to 6 PM from the date of publication

Place : Mumbai

Chairman/Secretary

of this notice till the date of expiry of its

Date: 26.08.2025 For and on behalf of Sagar Vaibhav CHSL sd/-

Notice is hereby given to public at large, that my client MR, TILAK RAJ BAHRI is lawful and absolute owner of Flat No.601, 6th Floor, Sea Homes CHS Ltd. Plot No.3 to 10. Sector-36, Nerul, Navi Mumbai 400706 (hereinafter referred to as "the said Flat").

PUBLIC NOTICE

Whereas my said client has lost / misplaced his Original Documents in respect of above said Flat: - (1) Allotment Letter issued by Home Builders, (2) Possession Letter issued by Home Builders, (3) Payment Receipts issued by Home Builders, (4) Registered Agreement for Sale dated 28/03/2007 (Doc. No.TNN3-2173-2007 with its Regn Receipt & Index-II) executed between Home Builders and Mr. Chetan Shah (5) Registered Agreement for Sale dated 18/12/2013 (Doc. No.TNN8-8587-2013 with its Regn Receipt & Index-II) executed between Mrs. Deepali Chetan Shah and Tilak Raj Bahri and in this regard my Client has made a police complaint in Chembur Police Station (Mumbai) on 19.08.2025 under Lost Report No. 108023-2025

And my client intent to sell/transfer the above said Flat. Therefore, Any person in possession of the abovementioned documents is requested to hand over the same, & also I, hereby invites claims/objections from the person/persons having any claims or objections, rights, shares and interest if any or whatsoever, by way of any viz. sale, mortgage, charge, gift, easement, use, trust, possession, inheritance, lien or otherwise however is hereby required to make the same known to the undersigned at Office address given herein below; within a period of 15 days from the publication of this notice; with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/rights/objections for having any right/s, shares or interest for the said lost/misplaced of original document or in the capital/property, if no claim/objection shall be received within the period prescribed, then such claim / objections shall be deemed to have been waived; please note;

Dated - 26.08.2025 On behalf of Place - Mumbai TILAKRAJ BAHRI

PUBLIC NOTICE

M/s Mirani Pharma MKTG Private Limited a member of the Keshav Commercial Premises Co-Operative Society Limited having address a Ground Floor, Keshava Building, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumba 400051 and holding Office No 501 in the Keshava Building of the Society, has reported to the Society that the Origina Share Certificate bearing No 40 for 10 (Ten) Shares bearing Nos from 321 to has been lost/misplaced and application has been made for duplicate

Share Certificate The Society hereby invites claims and bjections from claimants/objector o objectors for issuance of duplicate Share Certificate within period of 14 (Fourteen days from the publication of this notice with copies of such documents and othe proofs in support of his/her/their claims/objections for issuance o duplicate Share Certificate to the Secretary of Keshava Commercial Premises Co-Operative Society Limited at Ground Floor, Keshava Building Bandra Kurla Complex, Bandra Eas Mumbai 400051. If no claims/objection are received within the period prescribe above, the Society shall be free to issuduplicate Share Certificate in suc manner as is provided under the bye laws of the society. The claims objections, if any, received by the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered byelaws of the Society is available for inspection by the climates/objectors, with the Secretary of the Society between 10.00 AM to 4.00 PM on working days from the date of the publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of

Keshava Commercial Premises Co-Operative Society Limited Date: 26.08.2025

Place : Mumbai

RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960, Act 156, Rule 1961, Rule 107 ATTACHED TO SANGLI VAIBHAV CO. OP. CR. SO. LTD -143, Khetar Chembars, Ground floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001 Phon No. 022-22694996/97 I Email - sanglivaibhav@gmail.com

FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107) SYMBOLIC POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Special Recovery officer attached to Sangli Vaibhav Co-Operative Credit Society Limited Mumbai under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, issued a demand notice date 07.01.23 calling upon the judgment debtor Mr. Deepak Mahadev Pujari to repay an amount mentioned in the notice being Rs. 921984/-(Rupees Nine Lakh Twenty One Thousand Nine Hundred Eighty Four Only) within a period of 15 (fifteen) days from the date of receipt of the said

notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issued a notice before attachment dated 20.01.2024 and attached the property described herein below The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the under signed has

taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961, on this 21.05.2025 The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will

be subject to the charge of Sangli Vaibhav Co-Operative Credit Society Limited Mumbai for an amount Rs. 921984/- (Rupees Nine Lakh Twenty One Thousand Nine Hundred Eighty Four Only) and interest thereon

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY RESIDENTIAL PREMISES - Chawl No - 2, Room No - 4, Anandnagar Fansaipada Village, Ward No-48, Ambarnath {E}, Thane - 421506.

(STAMP)

Date: 21/05/2025 Place: Ambarnath (Fansipada Village)

MR. H.S.PAWAR Recovery Officer, under Maharashtra Co-operative Societies Act. 1960. Rules 196. under Rule 107[11(d-1)]. attached to Sangli Vaibhav Co. Operative Credit Society Limited, Mumbai, having its registered office at, 143, Khetan Chambers, Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumba Maharshtra, Pin Code 400001, Phone No.022-22694996/97.

BIRLA PRECISION TECHNOLOGIES LIMITED

(CIN: L29220MH1986PLC041214)

Regd. Office: Dalamal House, First Floor, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai - 400 021 Tel. No.: 022-66168400 Email: info@birlaprecision.com Website: www.birlaprecision.com

INFORMATION REGARDING THIRTY-EIGHT ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

Notice is here by given that the Thirty-Eight Annual General Meeting ('AGM') of Birla Precision Technologies Limited ('the Company') will be held on Thursday, September 18, 2025 at 02:30 p.m. (IST) through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the Rules made thereunder; and the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with all the applicable circulars on the matter issued in this regard by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI to transact the business set out in the Notice of the AGM.

The Notice of the AGM together with the Annual Report will be sent through electronic mode to those Members whose email IDs are registered with the Company /KFin Technologies Limited, Registrar & Share Transfer Agents of the Company / Depository Participants. A letter providing web link, where the Notice of the 38° AGM of the Company for the Financial Year 2024 - 25 and Annual Report is available on the website of the Company, will be sent to those Members whose email address is not available /registered. The Notice of 38th AGM and the Annual Report for the Financial Year 2024-25 will also be available on the Company's website

www.birlaprecision.com, website of the Stock Exchange i. e. BSE Limited at www.bseindia.com, and on the website of Cent Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

- Members are advised to update their PAN and KYC details viz. address, E-mail ID, mobile number, bank account details, signature etc. and Nomination details as mandated by SEBI vide Master Circular No. SEBI/HO/MIRSD/POD- 1/P/QR/2024/37 dated May 7, 2024: For Members holding shares in physical form: to the Company's, Registrar & Share Transfer Agents (RTAs), KFin Technologies Limited at Selenium Building, Tower B, Plot No. 31-32, Financial District, Nanakramaguda, Serilingampally, Hyderabad – 500008 Telangana, India, in prescribed Form ISR-1 and other forms as per instructions mentioned in the form. The Company has already sent the requisite communication to the Members for furnishing these details. The formats can be downloaded from RTX's website at https://investor.kfintech.com/investor-information-resources/ for KYC and such formats are also available on the Company's
- we bsite at https://www.birlaprecision.com/investor-section-shareholder-services.php.php
 For Members holding shares in dematerialized form: to their respective DPs as per the procedure prescribed by them.
- With effect from April 1, 2024, the Members whose folio(s) / demat account(s) do not have PAN and other KYC details updated shall be eligible for payment of dividend only through electronic mode, upon their furnishing all the aforesaid details in entirety. If a Member updates the above-mentioned details after April 1, 2024, then such Member would receive all the dividends pertaining t the shares held after the said updation automatically.

Manner of casting vote through e-Voting: Members can attend and participate in the AGM through VC facility only, which is being availed by the Company through CDSL. The Members will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as may be set forth in the Notice of the AGM through e-voting system. The detailed instructions pertaining to (a) Remote e-voting before the AGM; (b) e-voting on the day of the AGM; and (c) attending the AGM that the voting the AGM that the AGM that the voting on the day of the AGM; and (c) attending the AGM through VC/ OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.

EBI vide its Circular No. SEBI /HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025 has allowed opening of a special w facilitate re-lodgement of transfer requests of physical shares lodged prior to the deadline of April 1, 2019 and rejected /returned due to deficiency in the documents. This special window for re-lodgement of transfer deeds is available to only those investors whose transfer deeds were lodged prior to April 1, 2019 for transfer of physical shares and rejected /returned due to deficiency in documents. Investors who have missed the earlier deadline of March 31, 2021 are requested take advantage of this opportunity. Shareholders who wish to avail the opportunity are requested to submit the original transfer documents, after rectifying the deficiencies raised, to the Company's Registrar and Transfer Agent, KFin Technologies Limited, Selenium Building, Tower B, Plot No. 31-32, Financial District, Nanakramaguda, Serilingampally, Hyderabad – 500008 Telangana, India.

Kindly note that the re-lodged shares shall be issued only in dematerialised form

For Birla Precision Technologies Limited Place: Mumba

Place

DOP

Executive Director (DIN:08686131)



FINANCE

Regd Office: Indian Rayon Compound, Veraval, Gujarat - 362 266 | (T) +91-22-6723 9101 | (Toll free) 1800 270 7000 | CIN: L64920GJ2007PLC058890 | www.adityabirlacapital.com

Notice for Issuance of Final Order on the declaration/classification of Loan account(s) as Fraudulent

Final Order is being issued to the Borrowers mentioned in the following link https://abcf.financial/ Final-Order available on the Website of Aditya Birla Capital Ltd. https://www.adityabirla capital.com/

That during the investigations conducted by Aditya Birla Capital Ltd. ("ABCL") (formerly Aditya Birla Finance Limited ("ABFL"), it has come to light that you the Borrowers whose names are mentioned in the hyperlink above, have committed a fraud while availing personal loan from ABCL by utilizing false and fabricated documents for the purpose of availing loan.

The Show Cause Notices addressed to the Borrowers were published on the ABCL's Website i.e. https://abcf.financial/fraudawareness on 17th June 2025, for which the reference was also published in the National Newspaper and the local newspaper of your region/state on 28th June 2025. Despite sufficient time granted of 21 days to respond to the Show Cause Notice no response has been received from your end.

In line of these serious breaches, we are obligated to declare your captioned Loan Account as Fraudulent with immediate effect. As a consequence of the said account closure of yours, you are hereby called upon to settle the outstanding balance in full, including any accrued interest, fees, and penalties, within fifteen days. Failure to comply with this repayment demand may further result in legal action, which could include the initiation of recovery proceedings, reporting to credit bureaus, and the pursuit of potential criminal charges. Once full repayment is received, your loan account will be finally closed, and confirmation of closure will be issued to you

Please treat this matter seriously to avoid any legal consequences.

: Maharashtra

: 26th August, 2025

Yours Sincerely,

For Aditya Birla Capital Ltd.

Date: 25.08.2025

Sd/-**Authorized Signatory**

झारखण्ड सरकार कार्यपालक अभियंता का कार्यालय ग्रामीण विकास विशेष प्रमण्डल, हजारीबाग

ई- अल्पकालीन निविदा आमंत्रण सूचना

ई-निविदा सं0 :- RDSPL/SD/HZB/08/2025-26

कार्य की विस्तृत विवरणी

ग्रुप	आईडेन्टी	प्रखण्ड	योजना का नाम	प्राक्कलित राशि	अग्रधन की	परिमाण	कार्य पूर्ण	
सं0	फिकेशन संख्या				राशि	विपत्र का	करने की	
	/पैकेज संख्या					मूल्य	अवधि	
١.	RDSPL/SD/	बड़कागांव	हजारीबाग जिला के	29597400.00	592000.00	10000.00	15	
	HZB/8/2025-		बड़कागांव प्रखण्ड				माह	
	26		अंतर्गत जरजरा चौक					
			से गरसुल्ला जाने वाले					
			पथ में तेतरिया नाला					
			पर पुल निर्माण कार्य।					
	` ```							

- 2. वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि 02.09.2025
- ई-निविदा प्राप्ति की तिथि एवं समय दिनांक 02.09.2025 से दिनांक 12.09.2025 को अपराहन 5:00 बजे तक ई—निविदा खोलने का स्थान — कार्यपालक अभियंता का कार्यालय, ग्रामीण विकास विशेष प्रमण्डल, हजारीबाग
- ई-निविदा खोलने की तिथि एवं समय -13.09.2025 अपराहन 5:00 बजे
- 6. ई—निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता :— कार्यपालक अभियंता, ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, हजारीबाग
- ई-निविदा प्रकोष्ठ का दुरभाष सं० 9430154806
- परिमाण विपत्र की राशि घट—बढ़ सकती है तदनुसार अग्रधन की राशि देय होगी।
- निविदा शुल्क एवं अग्रधन की राशि केवल Online Mode द्वारा स्वीकार्य होगी।
- 10.निविदा शुल्क एवं अग्रधन की राशि का ई–भुगतान जिस खाता से किया जायेगा, उसी खाते में अग्रधन की राशि वापस होगी। विस्तृत जानकारी के लिये वेबसाईट www.jharkhandtenders.gov.in एवं कार्यालय की सूचना पट्ट पर देखा जा सकता है।

PR 360426 Rural Development(25-26)#D

कार्यपालक अभियंता ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, हजारीबाग

Ladderup

LADDERUP FINANCE LIMITED

CIN: L67120MH1993PLC074278,

Regd. Off: A-102, Hallmark Business Plaza, Sant Dyaneshwar Marg Opposite Guru Nanak Hospital, Bandra (East), Mumbai-400051, Maharashtra Website: www.ladderup.com, Email: investor@ladderup.com, Tel: +91 22 42466363

NOTICE OF THE 32nd ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting ("AGM") of the Members of Ladderup Finance Limited ("the Company") will be convened on **Wednesday**, 24th September, 2025 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") only without the physical presence of members at a common venue to transact the ordinary business and special business as set out in the Notice convening the AGM, in compliance with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India and other applicable provisions of the Companies Act 2013 and SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015

The Company will send the Annual Report for FY 2024-25 along with the said Notice through electronic mode (i.e., e-mail to those Members whose e-mail addresses are registered with the Depository Participant, and the Company/the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"). The Annual Report of the Company for the FY 2024-25 along with Notice of AGM and e-voting instructions will be available on the Company's website at www.ladderup.com., on BSE Limited at www.ladderup.com. on BSE Limited at www.evoting.nsdl.com.

Book Closure

Engincering Growth

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 42 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 18th September 2025 to Wednesday, 24th September 2025 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companies (Managemen and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide the Members with the facility to cast their votes electronically ("remote e-voting") as well e-voting at AGM through e-voting services of NSDL in respect of all the businesses to be transacted at the AGM. The procedure to cast vote using e-voting system of NSDL will be described in the Notice of AGM.

The remote e-voting period commences at 09:00 a.m. on Saturday, 20th September, 2025 and ends at 05:00 P.M. on Tuesday, 23th September, 2025. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting right of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on Wednes September, 2025 ("cut-off date").

Members may note that only persons whose name appear in the Register of Members, or the list of beneficial owners furnished by the Depositories/RTA as on the aforesaid cut-off date shall be entitled to vote on the resolutions as set out in the Notice. Once the vote on a resolution is cast by a Member, he/she shall not be allowed to change the same subsequently. The Members who have cast their votes through remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The members attending the AGM through VC/OAVM facility who have not cast their votes through e-voting will be able to vote during meeting through electronic voting facility on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com. Any person, who acquires the share(s) of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice of AGM and holds the share(s) as on the cut-off date, can also cast their vote through remote e-voting facility on the vebsite of NSDL i.e. www.evoting.nsdl.com

The Members of the Company who have not registered their e-mail address can register the same as per the following

- The Members holding shares in physical form may get their e-mail addresses registered with the RTA or mail to investor@ladderup.com by providing details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, mobile number and e-mail id and also upload the image of share certificate in PDF or JPEG format, (upto 1MB)
- The Members holding shares in Demat form may also temporarily register their e-mail addresses with the RTA or mail to investor@ladderup.com by providing details such as Name, DPID/Client ID, PAN, mobile number and e-mail id. It is clarified that for permanent registration of e-mail address, the Members are requested to register the same with their respective Depository Participant.

n case of any queries, with respect to remote e-voting, members may refer to Frequently Asked Questions (FAQs) and e-roting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 or can contact NSDL on evoting@nsdl.com.

For Ladderup Finance Limited Sunil Goyal Chairman & Managing Director

Place : Mumbai Date : 25th August 2025

PURETROP FRUITS LIMITED Puretiop

(Formerly Known as Freshtrop Fruits Limited)

CIN: L15400GJ1992PLC018365 Reg. Office: A 603, Shapath IV, S. G. Road, Ahmedabad - 380015.

Tel: 079 40307050, E-mail: info@puretrop.com, Website: www.puretrop.com

INFORMATION REGARDING 33rd ANNUAL GENERAL MEETING OF FRESHTROP FRUITS LIMITED

Notice is hereby given that:

- 1. Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting ("AGM") of the Company will be convened through Video Conferencing/Other Audio Video Means on Thursday, September 25, 2025 at 04:00 P.M. IST in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed there under and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 read with the circulars issued earlier in this regard (Collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular Nos. SEBI/HO/CFD/CFD-POD-2/P/CIR/ 2024/133 dated October 3, 2024 read with the circulars issued earlier in this regard (Collectively referred to as "SEBI Circulars") respectively.
- 2. The Members of the Company shall be able to attend the AGM through VC/OAVM by logging into website of NSDL at www.evoting.nsdl.com on 'first come first serve' basis. The Members are requested to carefully read all instructions related to attending the AGM through VC and casting their vote electronically, as mentioned in the Notes to the Notice convening AGM.
- 3. Members may note that the Annual Report of the Company for the Financial Year ended on March 31, 2025 along with Notice convening AGM will be sent only through e-mail to all those members whose email addresses are registered with the Company or Registrar and Share Transfer Agent ("RTA") or with their respective Depository Participant ("DP"), in accordance with MCA Circulars for General Meetings-and SEBI Circulars for General meetings. The Notice and the Annual Report Will also be made available on the Company's website at www.puretrop.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Services (India) Limited at www.evoting.nsdl.com.
- 4. Members will be able to attend the 33rd AGM through VC / OAVM mode only. The detailed instructions with respect to such participation will be provided in the Notice convening the AGM. Members participating through the VC/ OAVM mode shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act.
- 5. The procedure for registration of i. email ID for receiving future documents through email and ii. Bank Account details for receiving future dividends directly in the Bank Account:
- a. Members holding shares in dematerialised mode are requested to contact their Depository Participant ("DP") for registration of their email ID and Bank Account details;
- $\textbf{b.} \ \ \text{Members holding shares in physical form and have not updated their KYC details are requested to submit}$ relevant forms to update their email, bank account details and other KYC details with Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), Bigshare Services Private Limited. The relevant Forms for registering / changing KYC details and Nomination viz., Forms ISR-1, ISR-2, ISR-3, SH-13, SH-14 are available for download from www.puretrop.com. You are requested to send hard copy of duly filled in forms along with necessary supporting documents to M/s. Bigshare Services Private Limited at Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093.
- $Phone: 022-62638200, e-mail\ id: investor@bigshare on line.com/shwetas@bigshare on line.com.$ Members who need assistance before or during the AGM for joining the AGM through VC/OAVM or e-voting, can contact Ms. Pallavi Mhatre on: 022 - 4886 7000 or send a request at evoting@nsdl.com

FOR, PURETROP FRUITS LIMITED (Formerly known as Freshtrop Fruits Limited)

ASHOK MOTIANI CHAIRMAN & MANAGING DIRECTOR (DIN: 00124470)

Place: Ahmedabad













कल्याण डोंबिवलीत मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

डोंबिवली, दि. २५ (वार्ताहर): शिवसेना संसदीय पक्षाचे नेते व कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतत्वावर विश्वास दाखवत कल्याण डोंबिवली महापालिकेचे मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, माजी

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत

ठाण्यात झालेल्या या पक्ष प्रवेश मतदार संघात अनेक लोकाभिमुख सोहळ्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते.

श्रीकांत शिंदे यांनी

कामे केली आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये मागील अनेक वर्षांमध्ये विकासाची कामे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, खासदार डॉ.

झाली. मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना एमएमआरमध्ये विकासाला चालना दिली. या कामांमुळे प्रभावित होऊन लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. असे ते म्हणाले.

महायुतीचा विकासाचा अजेंडा आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होईल. असा विश्वास उपमख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

आज कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेविका ज्योती मराठे, उपशहर अध्यक्ष किशोर कोशिंबकर, सुरेश मराठे, रविंद्र बोबडे, संजय तावडे, केतन खानविलकर, सुधीर थोरात यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबजी पाटील, आकाश पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.



पालघरकरांच्या रेल्वे मागण्या सोडवण्यासाठी खासदार सवरा आग्रही



पालघर, दि. २५ (वार्ताहर): जिल्ह्यातील नागरिकांच्या दीर्घ प्रलंबित रेल्वे मागण्यांच्या अनुषंगाने पालघर लोकसभ मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव महत्त्वपूर्ण मांडले आहेत. मुख्य मागण्या पालघर स्थानक आहे उपनगरीय रेल्वे स्थानकांना जोडणारे स्टेशन म्हणजे पश्चिम रेल्वे स्थानक. येथून मुंबई आणि गुजरातकडे

जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. पश्चिम आणि दक्षिणेकडील भागातून येणाऱ्या गाड्याही येथून जातात.गुजरात राजस्थानकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये थांबे असले पाहिजेत स्थलांतरित प्रवाशांना बोरिवली किंवा वसई रोड रेल्वे स्थानकावर जावे लागू नये. जर या गाड्यांमध्ये थांबे असतील तर पश्चिम रेल्वेने योग्य ठरवलेल्या १२९३५/३६ बांद्रा - सुरत इंटरिसटी एक्सप्रेस व २०९४१/४२ बांद्रा – गाझीपूर एक्सप्रेस यांचे थांबे तातडीने मंजूर करावेत. नव्याने २०४९५/९६ जोधपूर -हडपसर (पुणे) एक्सप्रेस व १२९७१/७१ बांद्रा भावनगर एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे पालघर येथे मंजूर करावेत. बोईसर स्थानकऔद्योगिक केंद्र असल्याने हजारो प्रवाशांच्या सोयीसाठी निजामुद्दीन-२२६३४ त्रिवेंद्रम एक्सप्रेस, १२२१८ केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस, २०९२४

गांधिधाम-तिरुनेलवेली

हिसार-कोयंबटूर एक्सप्रेस

यांचे थांबे मंजूर करावेत.

२२९७५/७६ रामनगर

एक्सप्रेस चा थांबा देखील

बोईसर येथे द्यावा. डहाणू

रोड स्थानक दीर्घकाळ

१२९७१/७२ भावनगर -

बांद्रा सुपरफास्ट एक्सप्रेस

व २२९०१/०२ उदयपूर —

बांद्रा सुपरफास्ट एक्सप्रेस

या गाड्यांचे थांबे डहाणू

रोड येथे मंजूर करावेत.

प्रीमियम गाड्यांचा थांबा

पालघर येथे, पालघर

पार्श्वभूमीवर १२००९/१०

शताब्दी एक्सप्रेस व

२२९६१/६२वंदे भारत

एक्सप्रेस या गाड्यांचे

थांबे पालघर येथे द्यावेत.

सुपरफास्ट एक्सप्रेस व

१२९३५/३६ बांद्रा-सुरत

इंटरसिटी एक्सप्रेस मध्ये

स्वतंत्र डबा व मासिक

पासधारकांसाठी एमएसटी

१२९३५/३६ इंटरसिटी

एक्सप्रेसचा थांबा डहाणू

रोड येथे मंजूर करावा.

मुख्यालयाच्या

महत्त्वाच्या

सुविधा

गुजरात

प्रवाशांसाठी

राखावा.तसेच

१९२६०

कोचुवेली

२२४७५

असलेल्या

एक्सप्रेस,

भावनगर-

एक्सप्रेस,

प्रलंबित

जिल्हा

वाढत्या

गाड्यांतील

महिला

कोच

२२९५३/५४

COSMOS BANK

हाराचा पत्ता : होरायझन बिल्डिंग, १ला मजला, रानडे रोड गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम) ४०० ०२८. फोन क्र. ०२२-६९४७६०१२/५४/५५/५७/५८

फॉर्म झेड

(एमसीएस नियम १९६० च्या नियम १०७ चा उपनियम ११(डि-१) पहा) म्थावर मिळकतीकरिता कब्जा सचना

ज्याअर्थी. पर्वीची मराठा सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित असलेल्या वसली अधिकाऱ्यांनी टिनांग ३०/०७/२०१४ आणि दिनांक १०/०७/२०१७ रोजी मागणी सूचना जारी केली होती आणि निम्नस्वाक्षरीकार कॉसमॉस को-ऑप बँक लिमिटेडशी संबंधित असलेल्या वसुली अधिकारी सहकार विभाग म्हणून त्यांन १६/१०/२०१७ रोजी जप्तीपूर्वी आणि महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० च्या कलम १५६ अंतर्गत आ रमसीएस नियम १९६१ च्या नियम १०७ सह वाचता न्यायनिर्णीत धनको यांना सूचना जारी केली होती.

श्री. जितेंद्र नटवरलाल पांचाळ यांनी दिनांक ३०/०७/२०१४ आणि दिनांक १०/०७/२०१७ रोजीच्या मार सचनेत नमट केलेली क. ४.८१.५६४/- (रुपये चार लाख एक्याएँशी हजार पाचर्श चौमण्ट फक्त) ही रक सुवना मिळाल्यानंतर दिलेल्या तारखेषयँत एरत करण्याची मागणी केली आहे. न्यायनिर्णीत धक्को यांनी मागण केलेली रक्कम परत करण्यास अयशस्त्री आणि दुर्लक्ष केल्यामुळे निकाल दिला आहे. निम्नस्वाक्षरीकार यांनी दिनांच o७/०८/२०२५ रोजी जप्तीची सूचना जारी केली आहे. आणि २२/०८/२०२५ रोजी येथे वर्णन केलेली माल

जप्त स्थावर मालमत्तेचे वर्णन

म्लॅट क्रमांक ४०५, चौथा मजला, साई एन्क्लेव्ह- को-ऑप. हाऊ. सोसायटी लिमिटेड, विनायक नगर प्लेझंट पार्क, मीरा भाईंदर रोड, मीरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे-४०११०७ येथे बांधलेल्या आणि स्थि

न्यायनिर्णीत धनको यांनी मागणी केलेली रक्कम परत करण्यास अयशस्वी झाल्यामुळे. न्यायनिर्णीत धनको यांना आणि । विसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, निम्नस्वाक्षरीकाराने एमसीएस कायदा १९६० च्या कलम १५१ आणि एमसीएस नियम १९६१ च्या कलम १०७(११(डी-१) अंतर्गत त्यांना टेण्यात आलेल्या अधिकागंचा वाप

करून वर वर्णन केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** घेतला आहे. विशेषतः न्यायनिर्णीत धनको यांना आणि सर्वसाधारण जनतेला याद्वारे इशारा देण्यात येत आहे की त्यांनी मालमत्तेः ज्यवहार करू नये आणि मानमत्तेत्री संबंधित कोणताही व्यवहार वसुली अधिकारी, सहकार विभाग सी/ओ कॉसमॉस को-ऑप बँक लिमिटेड, दादर (पश्चिम), मुंबई ४०००२८ यांच्याकडे ३१/०७/२०२५ रोजी रु ७,८७,२३४/ – (रुपये सात लाख सत्ताएँशी हजार दोनशे चौतीस फक्त) आणि त्यावरील पुढील व्याज, खर्च आणि

तारीख: २२/०८/२०२५ ठिकाण: मुंबई

वसुली अधिकारी (एमसीएस कायदा, १९६० च्या कलम १५६ आणि (नियम १०७ एमसीएस नियम १९६१)अंतर्गत

MANGAL

Specialists in Computer Rental CIN: L72900MH2011PLC216 ises Co - Op. Soc. Ltd.

NOTICE OF 15TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION.

BOOK CLOSURE AND RECORD DATE NOTICE is hereby given that the 15th Annual General Meeting ("the AGM/the Meet the Members of Mangal Compusolution Limited ("the Company") is scheduled to be held o Wednesday, 17th September, 2025 at 01:00 P.M. IST through Video Conference ("VC") Other Audio Visual Means ("OAVM") via facility provided by National Securitie: Depository Limited ('NSDL') without the physical presence of the Members and the venue of the meeting shall be deemed to be the Registered office of the Company i.e. Unit No. 03 Satguru Nanak Industrial Estate, Off Western Express Highway, Goregaon (East), Mumba Maharashtra, 400063, to transact the business as set out in the Notice of the AGM, i compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the tules made thereunder, read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed b Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021 Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022 dated May 05, 2022 Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and, Circular No. 09/2023 dated Sentember 25, 2023 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board o India vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, Circular No. SEBI/HO/CFD PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, Circular No. SEBI/HO/DDHS/9 CIR/2023/0164 dated October 6, 2023, Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P CIR/2023/167 dated October 7, 2023 and and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/13:

dated 3rd October, 2024 (collectively referred to as "SEBI Circulars") and all other relevan

irculars issued from time to time The Annual Report and the Notice for the 15th AGM of the Company is being se electronically to those shareholders whose email IDs are registered with the Company Registrar and Share Transfer Agent and the Depositories, in accordance with the MCA and the SEBI Circulars and same has been completed on 25th August, 2025. Members can join and participate in the AGM through VC/ OAVM facility only. The detailed instructions for joining the AGM and the manner of casting vote through remote electronic voting ("remot ovided in the Notic The attendance of the Members attending the AGM through VC/OAVM will be counted fo the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The aforesaid Annua Report and the Notice is also available on the Company's website a https://www.mangalcompusolution.com/ and on the website of the Stock Exchange where th shares of the Company are listed i.e BSE Limited at https://www.bseindia.com. Further, the Notice is also available on the website of National Securities Depository Limited ("NSDL" at https://www.evoting.nsdl.com. Members who have not registered/updated their emai address with the Company/ its RTA / the Depositories and/or who has acquired shares and become the members of the Company after the dispatch of notice and holding shares as of the cut-off date, i.e. Tuesday, 9th September, 2025 can obtain login details for joining the AGM through VC/OAVM facility including remote e-voting/e-voting by sending a request a unlough vo Covin facting including lemone evolung evolung of senantia a request a evolung@nsdl.co.in or the Company's email address compliance@mangalcompusolution com and may also refer to the volung instructions on the NSDL website. However, if a member is already registered with NSDL then they can use their existing User ID and password for casting vote or following the procedure as mentioned in the AGM Notice Further, any person, who ceases to be the Member of the Company as on the cut-off date and

In terms of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management an Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard on Genera Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide the facility to exercise their right to vote by electronic means on resolution set forth in the Notice convening the said meeting. The Company has availed the services of NSDL to provide the facility of remote e-voting /e-voting during the AGM. Members whos name are recorded in the register of members or in the register of beneficial owner naintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during the meeting. The voting rights of Members shal be in proportion to their shares in paid up equity capital of the Company as on the cut-off date The remote e-voting facility would be available during the following period:

is in receipt of this communication, shall treat the same for information purpose only.

From 9.00 a.m. (IST) on 14th September, 2025 Commencement of e-Voting End of e-Voting Upto 5.00 p.m. (IST) on 16th September, 2025 During this period, shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form as on the cut-off date may cast their vote electronically. The remot -voting module shall be disabled by the NSDL for voting thereafter. The facility of e-voting will also be made available during the AGM. Only those members attending the AGM through VC/OAVM, who have not cast their vote through remote e-voting and are otherwise not barred from doing so, will be able to vote during the AGM. A member may participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not b allowed to vote again during the AGM. Once the vote is cast by the Member, they shall no be allowed to change it subsequently

The Company has appointed, Mr. Vijay Tiwari (Membership No. A33084 and CP No. 12220) of M/s. Vijay S. Tiwari & Associates, Practicing Company Secretary to act as the Scrutinize to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner. Members, who nee assistance and/or having any grievances before or during the AGM regarding e-voting facilit and/ or VC/ OAVM facility, may contact NSDL for technical assistance viz. Mr. Suketh Shetty at evoting@nsdl.co.in / msuketh.shetty@nsdl.com or call on toll free no: 022 - 488 7000, 022 - 2499 7000 and 022 - 2499 4200 or email at compliance@mangalcompusolution com or call at Tel. No. 022-40360500.

Members may note that the Board of Directors at its Meeting held on 26th May, 2025, ha ecommended a final dividend of 5% (Five percent) of the Paid-up Equity Share Capital o the Company, i.e. Rs. 0.50/- per Equity Share of face value of Rs. 10/- (Rupees Ten Only) he financial year ended March 31, 2025, subject to approval of the shareholders a the 15th AGM of the Company. The Dividend, if approved at the AGM, will be paid within 30 days of the AGM. The Company has fixed Tuesday, 9th September, 2025 as the 'Record Date' for determining eligible equity shareholders for dividend.

Shareholders may please note that in accordance with the provisions of the Income Tax Act 1961, as amended by and read with the provisions of the Finance Act, 2020, dividen declared and paid by any company with effect from April 01, 2020, is taxable in the hands of Shareholders and such company is required to deduct tax at source ("TDS") from divider paid to the Shareholders at the applicable rates. For more details, please refer to the Notes to the Notice of the AGM and also email communication sent to shareholders for the purpose of TDS, The above information is also available on the website of the Compan www.mangalcompusolution.com . NOTICE is also hereby given that pursuant to section 91 of the Act read with Rules mad

thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 10th September, 2025 to Wednesday, 17th September, 2025 (both days inclusive) for the purpose of holding the 15th AGM and Dividend.

For and on behalf of the Board of Directors of Mangal Compusolution Limited

Pathik Mukesh Desai Managing Director DIN: 03048590 Date: 25/08/2025 Place: Mumbai

Mukesh Desai Executive Director DIN: 03048577 वसुली अधिकारी-।/।। यांचे कार्यालय डेट रिकव्हरी ट्रिब्युनल, पुणे

युनिट क्र.३०७ ते ३१०, ३रा मजला, काकडे बिझ आयकॉन बिल्डींग, शिवाजीनगर, पुणे ४११००५ आयकर कायदा १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टातील नियम क्र.५३ व रिकव्हरी ऑफ डेट अँड

बँकरप्टसी कायदा १९९३ अन्वये विक्री घोषणेची निश्चिती करण्यासाठी नोटीस. RC/50/2020 07.08.2025

भारतीय स्टेट बँक विरुध्द सौ. वृषाली विनोद कदम आणि इतर

(सीडी १) सौ. वृषाली विनोद कदम, मु. पोस्ट महाळुंो, ता. देवगड जि. सिंधुदुर्ग-४१६६१३, महाराष्ट्र (सीडी २) श्री. विनोद बाबू कदम, मु. पोस्ट महाळुंगे, ता. देवगड जि. सिंधुदुर्ग-४१६६१३, महाराष्ट्र. (सीडी ३) श्री. सिद्धांत श्रीकांत कठाळे, मु. पोस्ट महाळुंगे, ता. देवगड जि. सिंधुदुर्ग-४१६६१३

(सीडी ४) मिस. अनुराधा कठाळे, मु. पोस्ट महाळुंो, ता. देवगड जि. सिंधुदुर्ग-४१६६१३, महाराष्ट्र. (सीडी ५) श्री. श्रीकांत कठाळे (एचयूएफ) मु. पोस्ट महाळुंगे, ता. देवगड जि. सिंधुदुर्ग ४१६६१३, महाराष्ट

मा. प्रिसायडिंग ऑफिसर, डेट रिकवरी ट्रिब्युनल, पुणे, ज्यांनी **अर्ज क्र. ओए/४६/२०१९** च्या अर्जात **वसली दाखला दिनांक १७.१०.२०२०** दिला होता आणि आपणास **भारतीय स्टेट बँक** य बँकेस रक्कम <mark>रु. ३६,४७,२४०.९३ (रुपये छत्तीस लाख सत्तेचाळीस हजार दोनशे चाळीस आणि</mark> **पैसे त्र्याण्णव फक्त)** अधिक खर्च, आकार आणि दिनांक **१३.०७.२०१८** पर्यंतचे संपूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंतचे वार्षिक ११.७५% सरळ दराने होणारे व्याज व **रु. ६४.०१०.०० (रुपये चौस**ह **हजार दहा फक्त)** इतकी रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. ज्या अर्थी आपण **सौ. वृषाली विनोद कदम आणि इतर** सदर आदेशाप्रमाणे पैसे भरले नसल्याने खाली सही करणार यांनी खाली नम्द केलेल्या चल मिळकतीचा/अचल मालमत्तेची विक्री करण्याचे आदेश दिलेले आहेत. (स्वतंत्रपणे

२) आपणास याद्वारे कळविण्यात येते की लिलावाचे घोषणापत्र निश्चित करणे आणि त्याच्या अटी तरविणे यासाठी **दिनांक २५ १९ २०२५ रोजी सकाळी १० ३०** ही वेळ निश्रित करण्यात आली आहे. आपणास विनंती करण्यात येते की जर सदर मिळकतीवर किंवा तिच्या एखाद्या हिश्यावर काही बोजे, ताबे, आकार, दावे किंवा अन्य काही देणी असतील तर त्याची माहिती खाली सही करणाराकडे द्यावी.

मिळकतीचे वर्णन

सागर दर्शन को–ऑपरेटीव्ह सोसायटी, एस. नं. १६१, अंधेरी मुंबई येथील फ्लॅट नं. २०१ वर विस्तारित गहाणखताचा बोजा.

माझ्या सहीनिशी व ट्रायब्युनलच्या शिक्यासह दिनांक ०७.०८.२०२५ रोजी जारी केले.



(विनय सक्सेना) वसली अधिकारी -।। ऋण वसुली न्यायाधीकरण, पुणे

वसली अधिकारी-।/।। यांचे कार्यालय

डेट रिकव्हरी ट्रिब्युनल, पुणे यनिट क. ३०७ ते ३१०, ३रा मजला, काकड़े बिझ आयकॉन बिल्डींग, शिवाजीनगर, पणे ४१९००५

आयकर कायदा १९६१ च्या द्सऱ्या परिशिष्टाच्या कलम ५३ नुसार व रिकव्हरी ऑफ डेटस् अँड बँकरप्ट्सी कायदा १९९३ च्या कलम २५-२८ अन्वये नोटीस 07.08.2025

भारतीय स्टेट बँक विरुध्द सौ. वृषाली विनोद कदम आणि इतर

संबंधित अधिकारी

RC/50/2020

खाली नमूद केलेली मिळकत सर्टिफिकेट होल्डर बँक/वित्तसंस्थेची देणी वसुल करण्यासाठी लिलावाने विकण्याचे प्रस्तावित केलेले आहे.

मिळकतीचे वर्णन सागर दर्शन को–ऑपरेटीव्ह सोसायटी, एस. नं. १६१, अंधेरी मुंबई येथील फ्लॅट नं. २०१ वर विस्तारित गहाणखताचा बोजा.

 याद्वारे आपणास निर्देशित करण्यात येत आहे की आपण सदर मिळकतीवर, जर काही बोजा दावा किंवा येणी असतील तर ती ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून एक महिन्याचे आत जाहीर करावीत. असे न केल्यास सदर मिळकतीवर आपल्या विभागाचा कोणत्याही प्रकारच्या देणे रकमेचा बोजा नाही असे समजले जाईल

माझ्या सहीनिशी व ट्रिब्युनलच्या शिक्यासह दिनांक ०७.०८.२०२५ रोजी जारी केले.



(विनय सक्सेना) वसुली अधिकारी -।। ऋण वसुली न्यायाधीकरण, पुणे

सुयोग टेलिमेटिक्स लिमिटेड

सीआयएन : L32109MH1995PLC091107 नोंदणीकृत कार्यालय: सुयोग हाऊस, प्लॉट क्रमांक ३०, एमआयडीसी सेंटल रोड, अंधेरी (पूर्व).

मुंबई-४०००९३ द्रध्वनी क्रमांक : ०२२-२५७९५५१६/२८३९०६७० ईमेल आयडी : investor@suyogtelematics.co.in वेबसाइट : www.suyogtelematics.co.ii ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, सदस्यांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सुयोग टेलिमॅटिव लिमिटेड (**कंपनी)** ची बैठक मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता **(भाप्रवे)** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम) सुविधेद्वारे आयोजित केली जाईल जेणेकरून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे, सामान्य आणि विशेष व्यवसायाचे व्यवहा करता येतील. हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ आणि कंपनीज ॲक्ट, २०१३ आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांच्या लागू तरतृदींनुसार जे ५ मे २०२० रोजीच्या जनरल परिपत्रक क्रमांक २०/२०२० आणि या संदर्भात जारी केलेल्या त्यानंतरच्य परिपत्रकांसह वाचले जातील. नवीनतम ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी मत्रालयाने (एमसीए) आणि सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ (यापुढे एकत्रितपणे

कंपनीने २५ ऑगस्ट २०२५ रोजी २०२४-२५ आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाध सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली आहे, ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीज/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (**आरटीए)** म्हणजेच बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंदणीकृत आहेत. कंपनीच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाधारण सभेची सचन कंपनीच्या www.suyogtelematics.co.in या वेबसाइटवर आणि एनएसडीएलच्य www.nsdl.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वार्षिक अहवाल स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई)

www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसडीएल)

www.nseindia.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. . कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च नियम २० सह वाचले जाणारे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) द्वारे जारी केलेले सेक्रेटरीअल स्टॅंडर्ड ऑन जनरल मीटिंग्ज **(एसएस-२)** यांचे पालन करून, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, कंपनी एजीएममध्ये व्यवहार करावयाच्या व्यवसायाच्या संदर्भात एजीएमपर्वी आणि दरम्यान रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करत आहे आणि या उद्देशाने, कंपनीने इलेक्ट्रॉनिक गाध्यमातन मतदान सलभ करण्यासाठी एनएसडीएलची नियक्ती केली आहे.

रिमोट ई-व्होटिंगसाठी सविस्तर सूचना वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत. . सदस्यांना खालील गोष्टींची नोंद घेण्याची विनंती आहे :

दूरस्थ ई-मतदान सुरुवात दरस्थ ई-मतदान

गुरुवार दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) सोमवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता (भापवे)

रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती एनएसडीएल त्यानंतर मतदानासाठी द्वारे रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल बंद केले जाईल आणि सदस्यांना दिलेल्या तारखेनंतर आणि वेळेनंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही;

. सदस्यांचे मतदानाचे अधिकार मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५ (कट-ऑफ डेट) रोजी कंपनीच्या पेड-अप इकिटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या वाट्याच्या प्रमाणात असतील. सदस्यांना एजीएममध्ये व्हीसी, ओएव्हीएमच्या कार्यवाहीदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली जाईल आणि एजीएममध्ये सहभागी होणारे सदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठराव(ना) वर आधीच मतदान केलेले नाही, ते अध्यक्षांच्या घोषणेनंतर अशा ठराव(ना) वर मतदान करण्याचा त्यांचा अधिका वापरण्यास पात्र असतील. एजीएमपुर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठराव(ना) वर मतदान केलेले सदस्य व्हीसी, ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्यास पात्र असतील परंतु अशा ठराव(ना) वर पुन्हा मतदान करण्यास पात्र नसतील. एजीएमच्या दिवशी ई-व्होटिंग मॉड्यूल बैठकीच्या समाप्तीनंतर १५ मिनिटांनंतर मतदानासाठी एनएसडीएलद्वारे अक्षम केले जाईल.

नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स खरेदी करणारे आणि सदस्य बनणारे आणि मंगळवा ९ सप्टेंबर २०२५ (कट-ऑफ डेट) पर्यंत शेअर्स धारण करणारे कोणतेही शेअरहोल्डर किंवा वैयक्तिक नसलेले शेअरहोल्डर, investor@suyogtelematics.co.in वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, जर एखादी व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगसाठी मध्ये आधीच नोंदणीकृत असेल तर सदस्य मतदान करण्यासाठी त्यांचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतो.

८. जर वैयक्तिक शेअरहोल्डर कंपनीचे शेअर्स घेतो आणि सूचना पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनतो आणि कट-ऑफ तारखेला डीमॅट पद्धतीने शेअर्स धारण करतो तर तो डीमॅट पद्धतीने सिक्युरिटीज धारण करणाऱ्या वैयक्तिक शेअरहोल्डर्ससाठी ई-व्होटिंगसाठी लॉगिन पद्धत आणि व्हर्च्युअल मीटिंगमध्ये सामील होणे या अंतर्गत नमूद केलेल्या चरणांचे अनुसरण करू शकतो.

अंतिम तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने घ्यावी. अंतिम तारखेला ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा ठेवीदारांनी राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवले आहे त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंग तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई-व्होटिंगची सुविधा मिळण्यास पात्र असेल.

. प्रश्नांसाठी, तुम्ही एनएसडीएलच्या वेबसाइट www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागा उपलब्ध असलेल्या शेअरहोल्डर्ससाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज) आणि शेअरहोल्डर्ससाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह शकता किंवा ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० वर कॉल करू शकता किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकता जे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करतील investor@suyogtelematics.co.in या ईमेल पत्त्यावर कंपनी सचिव आणि अनुपाल-अधिकारी कु. आरती शुक्ला यांना देखील लिह् शकतात.

. वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी मेसर्स अमृता गिरडकर अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज (सदस्यता क्रमांक एसीएस ४८६९३) यांच्या मालकीणी कु. अमृता गिरडकर ॲन्ड असोसिएट्स यांची छाननीकार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सुयोग टेलिमॅटिक्स लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आदेशानुसा ठिकाण : मुंबई आरती शुक्ल कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी



लॅंडरअप फायनान्स लिमिटेड सीआयएन : L67120MH1993PLC074278

नोंदणीकृत कार्यालय: ए-१०२, हॉलमार्क बिझनेस प्लाझा. संत जानेश्वर मार्ग. गुरु नानक हॉस्पिटलच्या समोर, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१, महाराष्ट्र

वेबसाइट : www.ladderup.com ईमेल : investor@ladderup.com दूख्वनी : +९१ २२ ४२४६६३६३

<u>३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान माहिती आणि बुक क्लोजरची सूचना</u>

सचना येथे देण्यात येत आहे की, लॅंडरअप फायनान्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम बु<mark>धवार, २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता (भाप्रवे)</mark> व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जाईल. कॉर्पोरेट मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकांचे पालन करून, एजीएम बोलावण्याच्या सुचनेत नमुद केल्याप्रमाणे सामान्य व्यवसाय आणि विशेष व्यवसाय करण्यासाठी सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती नसेल. कंपनीचे व्यवहार आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि कंपनी कायदा २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या इतर लागू तरतुदी

कंपनी २०२४-२५ चा वार्षिक अहवाल सदर सूचनेसह इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (म्हणजेच, ई-मेल) त्या सदस्यांना पाठवेल ज्यांचे ई-मेल पत्ते डिपॉॉझटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत आणि कंपनी/कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए). आर्थिक वर्ष २०२४–२५ चा कंपनीचा वार्षिक अहवाल, एजीएमची सूचना आणि ई-व्होटिंग सूचना कंपनीच्या वेबसाइट www.ladderup.com वर, बीएसई लिमिटेडवर www.bseindia.com वर आणि एनएसडीएलच्या वेबसाइट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध असतील

. केंपनीज कायदा, २०१३ च्या कलम ९१, कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन औंड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन ४२ नुसार, कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफ बुक गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ ते बुधवार, २४ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या नियम ४४ नुसार, कंपनी सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (रिमोट ई-व्होटिंग) मतदान करण्याची सुविधा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यवहार करावयाच्या सर्व व्यवसायांच्या संदर्भात एनएसडीएलच्या ई-व्होटिंग सेवांद्वारे ई-व्होटिंग करण्याची सुविधा प्रदान करण्यास आनंदित आहे. एनएसडीएलच्या ई–व्होटिंग सिस्टमचा वापर करून मतदान करण्याची प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्य सचनेत वर्णन केली जाईल.

. रिमोट ई-व्होटिंग कालावधी शनिवार, २० सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता सुरू होईल आणि मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता संपेल. त्यानंतर एनएसडीएल रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम करेल. सदस्यांचा मतदानाचा अधिकार बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५ रोजी कंपनीच्या पेड-अप इक्षिटी शेअर भांडवलातील त्यांच्या हिस्स्याच्या प्रमाणात असेल (कट-ऑफ डेट).

सदस्यांनी हे लक्षात ठेवावे की ज्या व्यक्तींचे नाव सदस्यांच्या नोंटणीमध्ये किंवा उपरोक्त कट-ऑफ डेटला डिपॉझिटरीज/आरटीएने सादर केलेल्य लाभार्थी मालकांच्या यादीत आहे त्यांनाच सूचनेत नमूद केलेल्या ठराबांवर मतदान करण्याचा अधिकार असेल. एकदा सदस्याने ठरावावर मतदान केले की. त्याला/तिला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. रिमोट ई–व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील एजीएममध्ये उपस्थित राह शकतात परंत त्यांना पन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही, व्हीसी/ओएव्हीएम सुविधेदारे एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही ते एनएसडीएलच्या वेबसाइटवर म्हणजेच www.evoting.nsdl.com वर डलेक्टॉनिक मतदान सुविधेद्वारे बैठकीत मतदान करू शकतील कंपनीचे शेअर्स खरेदी करणारी आणि एजीएमची सचना पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनलेली आणि कट–ऑफ तारखेला शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती एनएसडीएलच्या वेबसाइट www.evoting.nsdl.com वर रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारे मतदान करू शकते.

ज्या कंपनीचे सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही ते खालील प्रक्रियेनुसार नोंदणी करू शकतात : १. भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य त्यांचे ई-मेल पत्ते आरटीएकडे नोंदणीकृत करू शकतात किंवा नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक

पॅन, मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी अशी माहिती देऊन investor@ladderup.com वर मेल करू शकतात आणि पीडीएफ किंवा जेपीईजी स्वरूपात (१ एमबी पर्यंत) शेअर सर्टिफिकेटची प्रतिमा अपलोड करू शकतात. डिमॅट स्वरूपात शेअर्स असलेले सदस्य त्यांचे ई-मेल पत्ते तात्पुरते आरटीएकडे नोंदणीकृत करू शकतात किंवा नाव, डीपीआयडी/क्लायंट आयडी,

पॅन, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी यासारख्या तपशीलांसह investor@ladderup.com वर मेल करू शकतात. हे स्पष्ट केले आहे की ई-मेल पत्याच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी, सदस्यांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृत करण्याची विनंती केली जाते

रिमोट ई-व्होटिंगच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास, सदस्य evoting@nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या वारंवाग विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात किंवा ०२२-४८८६ ७००० वर कॉल करू शकतात किंवा www.evoting.nsdl.com वर शी संपर्क साधू शकतात.

सुनील गोयल

दिनांक : २५ ऑगस्ट २०२५

GEECEE

ठिकाण : मुंबई

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव

सीआयएन - L24249MH1984PLC032170 नोंदणीकत कार्यालय: २०९-२१०, आर्केडिया बिल्डिंग, २ रा मजला, १९५, नरिमन पॉइंट, मंबई- ४०० ०२१,

द्रध्वनी क्र. ९१-२२-४०१९८६००. फॅक्स क्रमांक ९१-२२-४०१९८६५०, ईमेल : geecee.investor@gcvl.in वेबसाईट: www.geeceeventures.com

जीसी व्हेंचर्स लिमिटेड

४१ व्या (एकेचाळीसव्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, बुक क्लोजर व ई-मतदान माहिती

सूचना याद्वारे देण्यात येते की, जीसी व्हेंचर्स लिमिटेड **(कंपनी)** ची **एकेचाळीसवी (४१)** व्या वार्षिक सर्वसाधारण सभा **(एजीए**म) गुरुवार, १८ **सप्टेंबर** २०२५ <mark>रोजी द्पारी ४:०० वाजता भारतीय वेळेनुसार</mark> व्हिडिओ कॉन्फरन्स/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे <mark>(व्हीसी/ओएव्हीएम)</mark> आयोजित केली जाईल, जी कंपनी कायदा, २०१३ **(दि ॲक्ट**) आणि सामान्य परिपत्रक क्रमांकच्या लागू तरतुदींनुसार बाचली जाईल जी १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, ०२/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३, आणि नवीनतम क्रमांक ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी कॉर्पो रेट व्यवहार मंत्रालयाने (**एमसीए**) भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड **(सेबी)** परिपत्रक क्रमांक अनुसार एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमद केल्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि. १५ जानेवारी. २०२१ सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि. १३ मे, २०२२, सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि. ०५ जानेवारी, २०२३, सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दि. ०७ ऑक्टोबर, २०२३ व सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/सीआयआर/२०२४/१३३ दि. ०३ ऑक्टोबर, २०२४ व सेबी (सचीबद्धता आणि आवश्यकता) नियम, २०१५ (सचीबद्धता नियम) यांचे पालन करावे.

३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कायद्याच्या कलम १०२ अंतर्गत स्पष्टीकरणात्मक विधानासह वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना, लेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक विवरणपत्रे, मंडळाचा अहवाल आणि वैधानिक लेखापरीक्षकाचा अहवाल (एकत्रितपणे वार्षिक डिपॉझिटरी सहभागी (डीपी)/रजिस्टार आणि टान्सफर एजट (आरटीए) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेर्ब नियमांनुसार. शिवाय, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३६(१)(ब) नुसार, कंपनीने **सोमवार, २५ ऑगस्ट २०२५** रोजी ज्या शेअरहोल्डर्सचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स (डीपीज)/रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट (आरटीए) कडे नोंदणीकृत नाहीत त्यांना पत्रे पाठवली आहेत. यामध्ये कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहवालात प्रवेश करण्याचा अचूक मार्ग समाविष्ट आहे.

४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अहवाल कंपनीच्या नेबसाइट www.geeceeventures.com वर, स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि कंपनीने नियुक्त केलेल्या सेवा प्रदात्याच्या वेबसाइट म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (**एनएसडीएल)** च्या वेबसाइट www.evoting.nsdl.com वर

सदस्य नोंदणीची समाप्ती :

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुर्दीनुसार आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५ पासून गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत बंद राहतील (दोन्ही दिवस समाविष्ट).

डलेक्टॉनिक पद्धतीने मतदान (ई-व्होटिंग) :

कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुदींनुसार, वेळोवेळी सुधारित कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचल्या जातात आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियम ४४ नुसार, कंपनी तिच्या सर्व सदस्यांना एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या रिमोट ई-व्होटिंग सेवांद्रारे इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सविधा प्रदान करण्यास आनंदित आहे. कट-ऑफ तारखेला म्हणजेच गरुवार, ११ सप्टेंबर २०२५ रोजी भौतिक किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे कंपनीचे सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मतदान करू शकतात. सर्व सदस्यांना सचित केले जाते की.

ए) ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे व्यवहार केला जाऊ शकतो.

बी) रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चत करण्याची अंतिम तारीख गरुवार, ११ सप्टेंबर २०२५ असेल.

सी) रिमोर ई-व्होरिंग सोमवार, १५ सप्टेंबर २०२५ रोजी (सकाळी ९.०० वाजता भारतीय प्रमाण वेळेनसार) सरू होईल डी) रिमोट ई-व्होटिंग बधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी (संध्याकाळी ५,०० वाजता भारतीय प्रमाण वेळेनसार) संपेल.

ई) रिमोट ई-व्होटिंग मॉड्यल बधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५,०० नंतर एनएसडीएलटारे बंट केले जाईल

एफ) वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित असलेल्या सदस्यांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल. जी) सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केल्यानंतरही वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतो, परंतु वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा

मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. रच) ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजने ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ रोजी नोंदवलेले असेल, त्यांनाच वार्षिक सर्वसाधारण सभेत इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे रिमोट ई-व्होटिंग किंवा मतदानाची सुविधा मिळ् शकेल. आय) सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेणारी आणि कट ऑफ तारखेला म्हणजेच गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ रोजी शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.com वर ई-मेल पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर सदस्य आधीच एनएसडीएलमध्ये ई-व्होटिंगसाठी नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड रिमोट ई-व्होटिंगसाठी वापरला जाऊ

जे) सदस्यांनी हे लक्षात ठेवावे की :

१) सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, सदस्याला नंतर तो बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही;

२) एजीएम दरम्यान मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मतदान केलेले नाही आणि अन्यथा असे करण्यास मनाई केलेली नाही, ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यास पात्र असतील:

३) एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही; आणि ४) ज्या व्यक्तींचे नाव कट-ऑफ तारखेला सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदवले

गेले आहे त्यांनाच एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगची सुविधा मिळू शकेल.

के) डीमटेरियलाइज्ड मोड. फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी आणि ज्या शेअरहोल्डर्सनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकत केले नाहीत त्यांच्यासाठी एजीएमच्या सूचनेत दुरस्थपणे मतदान करण्याची पद्धत प्रदान केली आहे. तपशील कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिला जाईल. भागधारकांना www.geeceeventures.com ला भेट देण्याची विनंती आहे.

आय) ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात किंवा टोल फ्री क्रमांक: ०२२-४८८६ ७००० वर कॉल करू शकतात किंवा evoting@nsdl.com वर विनंती पाठवू शकतात; आणि रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास कृपया कु. अपेक्षा गोजमगुंडे (सहाय्यक व्यवस्थापक), एनएसडीएल, ३०१, तिसरा मजला, नमन चेंबर्स, जी ब्लॉक, प्लॉट क्रमांक- सी-३२, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ यांच्याशी संपर्क साधा किंवा evoting@nsdl.com वर ईमेल करा.

एम) ज्या सदस्यांना व्हीसी द्वारे बैठकीमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी तांत्रिक सहाय्याची आवश्यकता आहे ते हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात: ०२२-४८८६७०००

तसेच, येथे सूचना देण्यात येते की ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या वर्षासाठी इक्विटी शेअर्सवरील लाभांश भरण्याच्या उदेशाने रेकॉर्ड तारीख बुधवार, ०३ सप्टेंबर २०२५ आहे. त्यानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्यास, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या प्रति इकिटी शेअर २/– रुपये, ज्यांचे नाव ३ सप्टेंबर २०२५ रोजी दिवसाच्या अखेरीस सदस्यांच्या नोंदणीवर असेल त्यांना दिले जातील.

सदस्यांनी हे लक्षात ठेवावे की, वित्त कायदा, २०२० द्वारे सुधारित आयकर कायदा, १९६१ (आयटी कायदा) नुसार, १ एप्रिल २०२० रोजी किंवा त्यानंतर कंपनीने दिलेला किंवा वितरित केलेला लाभांश सदस्यांच्या हाती करपात्र असेल. म्हणून, कंपनीला अंतिम लाभांश देताना स्रोतावर कर (टीडीएस) वजा करणे आवश्यक आहे. लागू असलेला योग्य टीडीएस दर निश्चित करण्यासाठी, सदस्यांना गुरुवार ४ सप्टेंबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी संबंधित कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली जाते.

लाभांशावरील टीडीएसबाबत सविस्तर माहिती www.geeceeventures.com या लिंकवर दिली आहे.

जीसी व्हेंचर्स लिमिटेडसाठी सही/-दर्शना जैन

ठिकाण : मुंबई तारीख : २५ ऑगस्ट २०२५

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी